


महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
परिपत्रक क्रमांक : आदिशि-१२०३/सं.क्र.३ (इतर)/का.१२  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ०३ सप्टेंबर, २००३

वाचा : अखिल भारतीय कोळी समाज, यांचे दिनांक १३.२.२००३ चे पत्र.

परिपत्रक : अखिल भारतीय कोळी समाज, नवी दिल्ली यांनी शंकर रामदास जगताप या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याबाबतची तक्रार शासनास प्राप्त झाली होती. त्यांनी प्रकल्प अधिका-यांना उपस्थित केलेले मुद्द्यांची पूर्तता करून सुध्दा वेळेवर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही अशी तक्रार होती. आता अपर आयुक्त, ठाणे यांच्या अहवालानुसार संबंधित महाविद्यालयाला शिष्यवृत्तीची रक्कम पाठविण्यात आलेली आहे. अशा प्रकरणांच्या संदर्भात शासनाच्या असे निदर्शनांस आले आहे की, केंद्र पुरस्कृत योजनेतर्गत आदिवासी मुलांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळत नाहीत. त्या संदर्भात नेहमी त्यांच्याकडून तक्रारी सुध्दा येत असतात. अशाप्रकारच्या तक्रारी दूर करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

- १) आदिवासी विद्यार्थ्यांना अदा करण्यात येत असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत होत असलेला गैरप्रकार/ विलंब टाळण्याकरिता सदर प्रक्रियेत (शिष्यवृत्ती अदा करण्याबाबतच्या प्रक्रियेत) पारदर्शकता व नियमितता येण्याकरिता ही प्रकरणे प्राथम्यक्रमाने विहित मुदतीत निकाली काढावीत. जेणेकरून आदिवासी हुशार होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अनावश्यक संकटाशी मुकाबला करण्यास भाग पडू नये.
- २) तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा केल्याबाबतची उपयोजिता प्रमाणपत्र तात्काळ मिळविण्याकरिता सुध्दा काळजी घ्यावी.
- ३) शिष्यवृत्तीच्या प्रकरणावर दिरंगाई करणारे संबंधित कर्मचारी / अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाही करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
( सुजाता कांबळ )  
कार्यासन अधिकारी

स्त.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे  
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे  
अपर आयुक्त, आदिवासी विकास,  
ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर  
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,  
सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय  
निवड नस्ती, (का.१२) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.